

वाचा-

- 1) महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.ममा.अ/2002/प्र.क्र.127/5 दि. 14.08.2003
- 2) महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.केमा.अ/2005/प्र.क्र.190/05/05 दि. 18.06.2005
- 3) महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. केमा.अ/2005/प्र.क्र.430/05/05 दि. 18.06.2006
- 4) महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. केमा.अ/2006/प्र.क्र.1/06/05 दि. 03.02.2006
- 5) कार्यालयीन आदेश क्र.नांवाशमनपा/आयुक्त कक्ष/6557/2018 दि. 08.08.2018
- 6) कार्यालयीन सुधारीत आदेश क्र.नांवाशमनपा/साप्रवि/7191/2018 दि. 23.08.2018

३५४२

“आदेश”

जा.क्र.नांवाशमनपा/साप्रवि/ /2019
 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड
 दिनांक - 17 JUL 2019

केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार 2005 हा संपूर्ण भारतात लागु झाल्यामुळे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत विविध विभागाची माहिती देण्यासाठी यापूर्वी संदर्भ क्र.06 अन्वये सहाय्यक जनमाहिती अधिकारी/जनमाहिती अधिकारी/अपिलीय अधिकारी यांची नियुक्ती बाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

प्रशासकीय कारणास्तव यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले आदेश अधिक्रमीत करून, यापूढे खालीलप्रमाणे सहाय्यक जनमाहिती अधिकारी/जनमाहिती अधिकारी/अपिलीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

अ.क्र.	विभागाचे नाव	सहा.जनमाहिती अधिकारी	जनमाहिती अधिकारी	अपिलीय अधिकारी
1.	सामान्य प्रशासन विभाग/आस्थापना विभाग, आवक-जावक विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरिष्ठ लिपीक	सहाय्यक आयुक्त (साप्रवि/आस्थापना)	उपआयुक्त (प्रशासन)
2.	दुर्घटनी विभाग	मुख्य टेलिफोन ऑपरेटर	सहाय्यक आयुक्त (साप्रवि/आस्थापना)	उपआयुक्त (प्रशासन)
3.	स्वच्छता विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरिष्ठ लिपीक	सहाय्यक आयुक्त स्वच्छता	उपआयुक्त (प्रशासन)
4.	स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष	कार्यालय अधिक्षक तथा वरिष्ठ लिपीक	सहाय्यक आयुक्त	उपआयुक्त (प्रशासन)
5.	पशु संवर्धन विभाग	मुख्य स्वच्छता निरीक्षक	पशुशल्य चिकित्सक	उपआयुक्त (प्रशासन)
6.	कोंडवाडा विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरिष्ठ लिपीक	सहाय्यक आयुक्त/पशु शल्य चिकित्सक	उपआयुक्त (प्रशासन)
7.	विधी विभाग	विधी सहाय्यक	विधी अधिकारी	उपआयुक्त (प्रशासन)
8.	लेखा विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरिष्ठ लिपीक	लेखाधिकारी	मुख्य लेखाधिकारी
9.	अंतर्गत लेखा परिक्षण विभाग, मुख्य लेखा परिक्षण विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरिष्ठ लिपीक	अंतर्गत लेखा परिक्षक	मुख्य लेखा परिक्षक
10.	नगरसचिव विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरिष्ठ लिपीक	नगरसचिव	उपआयुक्त (प्रशासन)
11	अग्निशमन विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरिष्ठ लिपीक	अग्निशमन अधिकारी	उपआयुक्त (अग्निशमन)
12	राष्ट्रीय शहर उपजिविका कक्ष (NULM)	नोडल ऑफिसर/प्रकल्प संचालक	सहाय्यक आयुक्त	उपआयुक्त (NULM)
13	आपत्ती व्यवस्थापन अधिकारी	कार्यालय अधिक्षक तथा वरिष्ठ लिपीक	प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी	उपआयुक्त (आपत्ती)
14	जनसंपर्क विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरिष्ठ लिपीक	जनसंपर्क अधिकारी	उपआयुक्त (जनसंपर्क)
15	निवडणुक विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरिष्ठ लिपीक	सहाय्यक आयुक्त	उपआयुक्त (निवडणूक)
16	अभिलेख विभाग	कार्यालय अधिक्षक तथा लिपीक	अभिलेख पर्यवेक्षक	उपआयुक्त (निवडणूक)
17	स्टेडियम विभाग	प्र.कार्यालय अधिक्षक तथा लिपीक	स्टेडियम व्यवस्थापक	उपआयुक्त (स्टेडियम)
18	जणगणना विभाग	वरिष्ठ लिपीक	नोडल ऑफिसर	उपआयुक्त (जणगणना)

(....2....)

19	ग्रंथालय विभाग	सहाय्यक ग्रंथपाल तथा वरीष्ठ लिपीक	ग्रंथपाल	उपआयुक्त (ग्रंथालय)
20	क्षेत्रिय कार्यालय क्र.1 ते 6 (कर/अतिक्रमण व अनाधिकृत बांधकाम, गुठेवारी/स्वच्छता)	कार्यालय अधिक्षक/वरीष्ठ लिपीक	क्षेत्रिय अधिकारी/उपअभियंता	उपआयुक्त (क्षे.का.क्र.1 ते 6)
21	स्थानिक संस्था कर विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	सहाय्यक आयुक्त	उपआयुक्त (स्थानिक संस्था कर)
22	संगणक विभाग व ई- गवर्हनन्स	कार्यालय अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	सिस्टीम मैनेजर	उपआयुक्त (संगणक)
23	आरोग्य विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	वैद्यकीय विभाग	वैद्यकीय आरोग्य अधिकारी
24	मलेरीया विभाग	वरीष्ठ क्षेत्रकार्यकर्ता तथा वरीष्ठ लिपीक	जीवशास्त्रज	वैद्यकीय आरोग्य अधिकारी
25	शिक्षण विभाग	सहाय्यक कार्यक्रम अधिकारी	शिक्षणाधिकारी	उपआयुक्त (शिक्षण)
26	उद्यान विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	उद्यान विभाग	उपआयुक्त (उद्यान)
27	भुसंपादन विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	विशेष कार्यसन अधिकारी	कार्यकारी अभियंता (जे.एन.एन.यु.आर.एम)
28	बिएसयुपी/पीएमवाय विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	उपअभियंता बिएसयुपी/पीएमवाय	कार्यकारी अभियंता बिएसयुपी/पीएमवाय
29	जे.एन.एन.यु.आर.एम विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	उपअभियंता (जे.एन.एन.यु.आर.एम)	कार्यकारी अभियंता (जे.एन.एन.यु.आर.एम)
30	सार्वजनिक बांधकाम विभाग व नियोजन शाखा	कार्यालय अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	उपअभियंता(साबांवि)	कार्यकारी अभियंता(साबांवि)
31	पाणीपुरवठा विभाग (मुख्य कार्यालय)	कार्यालय अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	उपअभियंता (पाणीपुरवठा)	कार्यकारी अभियंता (पापू)
32	मलनिस्सारण विभाग (मुख्य कार्यालय)	कार्यालय अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	उपअभियंता (मलनिस्सारण)	कार्यकारी अभियंता (मलनिस्सारण)
33	पाणीपुरवठा व जलनिस्सारण (क्षे.का.क्र.1 ते 4)	कार्यालय अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	उपअभियंता (क्षे.का.क्र.1 ते 4)	कार्यकारी अभियंता (पापू व जनि)
34	यांत्रिकी विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	प्र.उपअभियंता (यांत्रिकी)	कार्यकारी अभियंता(साबांवि)
35	विद्युत विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	उपअभियंता(विद्युत)	कार्यकारी अभियंता(साबांवि)
36	मालमत्ता विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	मालमत्ता व्यवस्थापक	उपआयुक्त(मालमत्ता)
37	भांडार विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	भांडार अधिक्षक	उपआयुक्त (भांडार)
38	कर विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	सहाय्यक आयुक्त (कर)	उपआयुक्त (कर)
39	नगररचना विभाग	कनिष्ठ अभियंता	नगररचनाकर	सहा.संचालक नगररचनाकर
40	जे.एन.एन.यु.आर.एम रस्ते/पुल/लेखा विभाग	कार्यालय अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	उपअभियंता	कार्यकारी अभियंता,जे.एन.एन.यु.आर.एम रस्ते
41	जे.एन.एन.यु.आर.एम,पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभाग	कार्यालय .अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	उपअभियंता	कार्यकारी अभियंता,जे.एन.एन.यु.आर.एम पाणीपुरवठा व मलनि
42	जे.एन.एन.यु.आर.एम विभाग (तरोडा व सिड्को)	कार्यालय अधिक्षक तथा वरीष्ठ लिपीक	उपअभियंता	कार्यकारी अभियंता,जे.एन.एन.यु.आर.एम

या आदेशाच्या दिनांकास यापूर्वी ज्या जनमाहिती अधिका.याकडे माहिती अधिकारातील प्रलंबीत प्रकरणे आहेत ती सर्व प्रकरणे माहितीसह नविन सहाय्यक जनमाहिती अधिकारी,जनमाहिती अधिकारी,अपीलीय अधिकारी यांचेकडे तात्काळ सुपुर्द करून माहितीचे विवरण सामान्य प्रशासन विभागाकडे द्यावे.

(....3....)

तसेच सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांनी विभागाकडे प्राप्त होणारे माहिती अधिकार 2005 अंतर्गत अर्ज तसेच अपील अर्ज याबाबतची माहिती जनमाहिती अधिकारी यांचेकडे सादर करून जनमाहिती अधिकारी यांनी प्रत्येक आठवड्याच्या दर मंगळवारी आढावा बैठक घेऊन प्रकरणे निकाली काढावीत.

जनमाहिती अधिकारी यांनी विभागात प्राप्त होणा-या अपिल प्रकरणात प्रत्येक महिन्याच्या दुस-या मंगळवारी सर्व अपीला बाबतची आढावा बैठक घेऊन प्रत्येक महिन्याच्या दर बुधवारी अपिलीय अधिकारी यांचेकडे अपील प्रकरणाची सुनावणी घेण्यात यावी. अपील प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्वतः जनमाहिती अधिकारी यांनी अपीलीय अधिकारी यांचेकडे माहितीसह व अर्जदाराला दिलेल्या उत्ता-यासह उपस्थित राहावे.

अपिलाचे सुनावणीचे वेळेस अपिलार्थानी मागणी केलेल्या माहितीची संचिका अभिलेखे संबंधीत अपिलार्थास माहिती अधिकारा अंतर्गत मागणी प्रमाणे देण्यात आलेल्या माहितीसह उपस्थित राहावे.

अपीलीय अधिकारी यांनी प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक बुधवारी माहिती अधिकारा अंतर्गत दाखल होणा-या अपिलाबाबतची सुनावणी घेऊन अपिल तात्काळ निकाली काढावे. सबूत कारण नसताना (30) दिवसाच्या आत प्रकरण निकाली काढले नाही तर विनामोबदला द्यावयाचे छायांकीत प्रतीचा खर्च संबंधिताच्या पगारीतून वसूल करण्यात येईल.

तसेच जे सहाय्यक जनमाहिती अधिकारी/जनमाहिती अधिकारी, यांनी माहिती अधिकाराअंतर्गत दाखल होणारे माहितीचे प्रकरणे अथवा अपीलीय प्रकरणे विहित मुदतीत निकाली काढणार नाहीत त्यांचे विरुद्ध केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कलमान्वये प्रतिदिन विहित मुदतीत निकाली काढणार नाहीत त्यांचे विरुद्ध केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कलमान्वये प्रतिदिन रु.250/- दंड आकारला जाईल,


माहिती द्यावयाचे हया प्रकारचे तिन पेक्षा जास्त प्रकरण झाल्यास किंवा निर्दर्शनास आल्यास संबंधिताविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. याची संबंधीतांनी नोंद घ्यावी.

तसेच सहाय्यक जनमाहिती अधिकारी व जनमाहिती अधिकारी यांनी माहिती अधिकारातील प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रतिमहा शासनाकडे याबाबत पाठविण्यात येणा-या विहित प्रपत्रात माहिती भरून दर महिन्याच्या 1 तारखेस सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावे.

माहिती अधिकारा अंतर्गत राज्य माहिती आयोगाकडे दाखल होणा-या द्वीतीय अपील प्रकरणातील सर्व संचिका, अभिलेखे व्यवस्थितपणे ठेवावेत जेणे करून मा.राज्य माहिती आयुक्त यांचेकडे द्वीतीय अपील सुनावणीच्या वेळी संबंधीत जनमाहिती अधिकारी यांना माहिती देणे सोयीचे होईल.

तसेच माहिती अधिकारातील प्राप्त होणारे अर्ज एक खिडकी योजना कक्षाद्वारे स्विकारण्यात येतील. सदर कक्षातील नियुक्त कर्मचा-यांनी प्रत्येक महिन्यास प्राप्त होणा-या माहिती अर्ज व अपील अर्जा बाबतचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे विभाग निहाय सादर करावा.

सदरील आदेशाची अंमलबजावणी तात्काळ परिणामाने घ्यावी.


आयुक्त,

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड

प्रत माहितीस्तव सदिनय सादर-

मा.उपसचिव, राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद, बचत भवन, लेखा व कोषागार कार्यालयाच्या पाठीमार्गे, औरंगाबाद प्रतिलिपी माहितीस्तव व योग्य त्या कार्यवाहीस्तव-


1. संबंधीत विभागप्रमुख/शाखाप्रमुख, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड

2. सर्व जनमाहिती अधिकारी/अपीलीय अधिकारी, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड

3. सिस्टीम मैनेजर, संगणक विभाग, मनपा नांदेड यांना देवून आदेशित करण्यात येते की, सदर आदेश

महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावे.

4. संबंधितांना (नावाने)


आयुक्त,

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड